

सन २०२०, २०२१ व २०२२ करिता विविध
कृषि पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था
यांचा सन्मान करणेबाबत

महाराष्ट्र शासन

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक: पुरस्कार-२०२४/प्र.क्र.०५/४अ
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२
तारीख: २३ फेब्रुवारी, २०२४.

वाचा :

- १) शासन निर्णय क्रमांक: कृपु-२०२०/प्र.क्र.१२/४अ, दि.१५.०२.२०२१
- २) कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांचे पत्र जा.क्र./कृमावि/विप्र-४/पुरस्कार/
१४४११/२०२३, दि.२६.०४.२०२३
- ३) कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांचे पत्र क्र.कृमावि/विप्र-४/पुरस्कार/१८/२०२४,
दि.१०.०१.२०२४
- ४) शासन पत्र क्र.बैठक-२०२४/प्र.क्र.०५/४-अ, दि.२५.०१.२०२४
- ५) शासन पत्र समक्रमांक दि.१३.०२.२०२४

प्रस्तावना :

राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट/आदिवासी गट), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार (आयुक्तालय/मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात येते. त्यानुषंगाने सन २०२०, २०२१ व २०२२ करिता विविध कृषि पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

सन २०२०, २०२१ व २०२२ करिताचे कृषि पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुरस्कारार्थींची नांवे निश्चित करण्याकरिता मा.मंत्री (कृषि) यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सन २०२०, २०२१ व २०२२ करिताच्या कृषि पुरस्कारांकरिता सोबत जोडलेल्या वर्षनिहाय विवरणपत्र-२०२०, विवरणपत्र-२०२१ व विवरणपत्र-२०२२ मध्ये नमूद केल्यानुसार व्यक्ती/संस्था यांची नांवे निश्चित करण्यात आली असून त्यांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

०२. याअन्वये विविध कृषि पुरस्कारांकरिता निवड करण्यात आलेल्या व्यक्ती/संस्था यांना पुरस्कार वितरित करण्याकरिता पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषि) यांचेवर सोपविण्यात येत आहे.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२२३१५०३२९१८०९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(संतोष कराड)

शासनाचे उप सचिव

प्रत,

१. मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
३. मा.उप मुख्यमंत्री, गृह, मंत्रालय, मुंबई
४. मा.उप मुख्यमंत्री, वित्त व नियोजन, मंत्रालय, मुंबई
५. मा.मंत्री (कृषि), मंत्रालय, मुंबई
६. मा.विरोधी पक्ष नेता, विधानसभा/विधान परिषद, विधानभवन, मुंबई
७. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
८. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
९. अपर मुख्य सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. आयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य, कृषि आयुक्तालय, पुणे
११. उप सचिव (४-अ), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. उप सचिव (प्रशा-१), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, पुणे
१४. सर्व विभागीय कृषि सह संचालक.
१५. सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी.
१६. महालेखाकार (स्थानिय निकाय लेखा परिक्षा व लेखा), मुंबई
१७. सहायक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, पुणे
१८. वित्त विभाग (कार्यासन व्यय-१/अर्थसंकल्प-१३), मंत्रालय, मुंबई
१९. निवड नस्ती

शासन निर्णय क्रमांक: पुरस्कार-२०२४/प्र.क्र.०५/४अ, दि. २३ फेब्रुवारी, २०२४ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र-२०२०

१. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०२०

अ.क्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता
१	नाशिक	श्री. बाळासाहेब शंकर मराळे मु. पो.शहा, ता. सिन्नर, जि. नाशिक

२. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार - २०२०

अ.क्र.	विभाग	शेतक-यांचे नाव व पत्ता	
१	ठाणे	डॉ. श्री.मकरंद अरविंद आठवले, मु.पो. नागांव, ता.अलिबाग, जि. रायगड	
२	नाशिक	श्री.रविंद्र धनसिंग पवार, मु.सातमाने, पो.रावळगाव, ता.मालेगाव, जि.नाशिक	
३	पुणे	श्री.तानाजीराव भानुदास इंगवले-देशमुख, मु.चौंडेश्वरवाडी, पो.यशवंतनगर, ता.माळशिरस, जि.सोलापूर	पुरस्कार विभागून
४		श्री.सदाशिव उर्फ सयाजीराव गोपाळराव पोखरकर, मु.पो.कोतूळ ता.अकोले, जि.अहमदनगर	
५	कोल्हापूर	श्री.प्रशांत भानुदास पाटील, मु.राडेवाडी, पो.अंकलखोप ता.पलूस, जि.सांगली	
६	छ. संभाजी नगर	श्री. भरत अंसिराम आहेर, मु.टोणगाव, पो. कुंभेफळ, ता. जि. छ. संभाजी नगर	
७	लातूर	श्री. माधव भुजंगराव चव्हाण, मु.पो. यशवंतवाडी, ता. रेणापूर, जि.लातूर	
८	अमरावती	श्री. शशिकांत उर्फ अमोल भास्करराव पुंडकर, मु.येऊलखेड,पो. जानोरी, ता. शेगाव, जि.बुलढाणा	
९	नागपूर	श्री.सुरेश बापुराव गरमडे मु. वायगांव (भो), पो. चारगांवबु, ता.वरोरा, जि. चंद्रपूर	

३. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार - २०२०

अ.क्र.	विभाग	शेतक-यांचे नाव व पत्ता
१	नाशिक	श्रीमती.राजश्री राजेश पाटील, मु.पो.हिंणोणे प्रज, ता.अमळनेर, जि.जळगाव

२	पुणे	सौ.पुष्पा अर्जुन उर्फ बाळासाहेब नवलें, मु.पो.भेंडे खुर्द ता.नेवासा, जि.अहमदनगर
३	कोल्हापूर	सौ.मधुमती दयाधन सोनवणे, सोनवणे शेती फार्म, मालगांव, ता. मिरज, जि. सांगली
४	छ. संभाजी नगर	सौ. प्रियंका गणेश सावंत, मु.पो. कसबा विभाग, मठ गल्ली, धारूर, ता. धारूर, जि. बीड
५	लातूर	सौ.शुभांगी नाबजी ढगे, मु.पो.काटी, ता.तुळजापूर, जि.धाराशिव
६	अमरावती	सौ.रजनी जयप्रकाश रावणकर, मु.खरवाडी,पो.खराळा,ता.चांदूरबाजार, जि.अमरावती.
७	नागपूर	सौ.शशिकला केशव खापरे, मौजा पोटा, मु.पो. सिल्लेवाडा, ता. सावनेर, जि. नागपूर

४. कृषिभूषण (सेंट्रिय शेती) पुरस्कार - २०२०

अ.क्र.	विभाग	शेतक-यांचे नाव व पत्ता
१	नाशिक	श्री.आशिषकुमार प्रविणभाई पटेल, ललीत बंगला, चाळीसगांव, जि. जळगाव.
२	पुणे	श्री.मोहन गंगाधर तुवर, मु.पो.पाचेगाव, (कारवाडी) ता. नेवासा, जि. अहमदनगर
३	छ. संभाजी नगर	डॉ. सिताराम जेसू जाधव ता. कन्नड, जि. छ. संभाजी नगर
४	लातूर	श्री.सोमेश्वर नारायण गिराम, मु.पो.रवळगांव, ता. सेलू, जि. परभणी
५	अमरावती	श्री.देविदास विश्वनाथ धोत्रे, मु.पो.विवरा, ता. पातुर, जि. अकोला
६	नागपूर	श्री.एच.एम.बालचंद्र मूर्ति, मु.पो.राऊळगांव, ता. काटोल, जि. नागपूर

५. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार - २०२०

अ.क्र.	विभाग	शेतक-यांचे नाव व पत्ता
१	ठाणे	श्री. अनंत कृष्णमूर्ती, शेकरु डॉट फाउंडेशन, सरोवर बिल्डींग,सेक्टर९ए, वाशी, नवी मुंबई.

२	नाशिक	श्री.मुकुंद तात्याबा पिंगळे, मु.पो.ता.जि.नाशिक.
३	पुणे	डॉ.प्रशांत बबनराव नाईकवाडी बंगला नं-१, श्रमगाथा सोसायटी, एकता चौक, संगमनेर जि.अहमदनगर
४	कोल्हापूर	श्री.विजय बिरजाप्पा रुपनुर, मु.पो.येळवी, ता.जत, जि.सांगली
५	छ. संभाजी नगर	श्री. श्रीकृष्ण नामदेव डोंगरे, मु. बाजीउम्रद, पो.वखारी, ता.जि.जालना
६	लातूर	श्री.सोपान रामराव शिंदे, मु.पो.पांगरा शिंदे, ता.वसमत, जि.हिंगोली
७		श्री.प्रशांत नंदकिशोर शेते, मु.पो.चाकुर, ता.चाकुर, जि.लातूर
८	अमरावती	श्री.अरविंद पुरुषोत्तम तट्टे, मु.पो.लेहेगाव, ता.मोर्शी, जि.अमरावती

पुरस्कार
विभागून

६.युवा शेतकरी पुरस्कार - २०२०

अ.क्र.	विभाग	शेतक-यांचे नाव व पत्ता
१	ठाणे	कु. रसिका अनिल फाटक मु. कोलाथरे, पो. दहिगाव, ता. सुधागड-पाली, जि. रायगड
२	नाशिक	श्री.मल्हार प्रल्हाद कुंभार, मु.पो.चोरवड, ता.पारोळा, जि.जळगाव
३	पुणे	श्री. महेश राजेंद्र पाटील मु.पो. अकोले बु., ता. माढा, जि. सोलापूर
४	कोल्हापूर	श्री.किशोर दिपकराव बाबर, मु.पो.गार्डी, ता. खानापूर. जि.सांगली
५	छ. संभाजी नगर	श्री लक्ष्मण परसराम आहेर. रा. टोणगाव, ता. जि. छ. संभाजी नगर.
६	लातूर	श्री.पांडुरंग भगवानराव जाधव, मु.पो.मिर्झापूर, ता. जि.परभणी
७	अमरावती	श्री.कैलास अर्जुन नागरे, मु.शिवनी आरमाळ,पो.अंढेरा, ता. देऊळगाव राजा, जि.बुलढाणा
८	नागपूर	श्री.निकेश ईश्वर बागडे, मु.सावळीखु, पो.पिपळाकिन, ता.कळमेश्वर, जि.नागपूर

७. उद्यानपंडीत पुरस्कार - २०२०

अ.क्र.	विभाग	शेतक-यांचे नाव व पत्ता
१	ठाणे	श्री. विष्णू गणपत म्हात्रे, मु.पो. वांद्रे, ता.शहापूर, जि. ठाणे
२	नाशिक	श्री. प्रविण रामराव पाटील, मु.राजुरी बु.पो. वाडी, ता.पाचोरा, जि. जळगाव
३	पुणे	श्री. समाधान अभिमन्यु भोसले, मु.पो. पापरी, ता.मोहोळ, जि. सोलापूर
४	कोल्हापूर	श्री. रुपेश बाळू गायकवाड, मु.पो. शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली
५	छ. संभाजी नगर	श्री. रामेश्वर भगवान उबाळे, मु.नंदापूर, पो.नाव्हा, ता.जि. जालना
६	लातूर	श्री. सुरेशसिंग चंदनसिंग ठाकूर मु.पो.दांडेगाव, ता. कळमनुरी, जि.हिंगोली
७	अमरावती	श्री. सचिन गजाननराव कोरडे, मु.पो. हिंगणी बु., ता.तेल्हारा, जि.अकोला
८	नागपूर	श्री.वासुदेव भास्कर वाडकर, मु.पो.खुबाळा, ता.सावनेर, जि.नागपूर

८. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार- २०२०

अ) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)

अ. क्र.	विभाग	जिल्हा	शेतक-यांचे नाव व पत्ता
१	ठाणे	ठाणे	श्री. श्रीराम विठ्ठल पालवी, मु. कोसले, पो. वेहळे, ता. कल्याण, जिल्हा-ठाणे
		पालघर	श्री. चंद्रकांत रामचंद्र पाटील, रा. डहाणू आगर दांडी, ता.डहाणू, जि. पालघर
		रायगड	श्री. धनंजय मधुकर जोशी, मु. नारळी जोशीबाग, पो. घोसाळे, ता. रोहा, जि. रायगड
		सिंधुदुर्ग	श्री. मंगेश परशुराम कदम, खांबाळे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग.
२	नाशिक	नाशिक	श्री. ज्ञानेश्वर कारभारी गांगुर्डे, मु.पो. दिघवद, ता.चांदवड, जि.नाशिक.

		धुळे	श्री. वसंतराव भिकनराव साळुंखे, मु.पो. मुकटी,ता.धुळे,जि.धुळे. श्री.महेंद्र निंबा परदेशी मु.पो.कुसुंबा, ता.जि.धुळे	पुरस्कार विभागून
		नंदुरबार	श्री. हिरालाल बाबुलाल पाटील , मु.पो. म्हसावद,ता.शहादा,जि.नंदुरबार.	
		जळगाव	श्री. प्रशांत वसंत महाजन , मु.पो. तांदळवाडी,ता.रावेर,जि.जळगाव.	
३	पुणे	पुणे	श्री.विजयसिंह नागनाथ बालगुडे, मु.पो.वरकुटे बु., ता.इंदापूर, जि.पुणे.	
		अहमदनगर	श्री.तुकाराम काशिनाथ गुंजाळ, मु.पो.निमज, ता.संगमनेर, जि.अहमदनगर.	
		सोलापूर	श्री.शिवानंद दत्तात्रय होनमुटे, मु.पो.खंडाळी, ता.माळशिरस, जि.सोलापूर.	
४	कोल्हापूर	सांगली	श्री.प्रमोद अण्णासो पाटील, मु.पो.डिग्रज, ता.भिरज, जि.सांगली	
		सातारा	श्री.नितीन बाजीराव वरखडे, मु.वरखडवाडी,पो.भोगांव, ता.वाई, जि.सातारा	
		कोल्हापूर	श्री.केरबा हरी माने, मु.पो.कौलगे, ता.कागल, जि.कोल्हापूर	
५	छ. संभाजी नगर	जालना	श्री. पांडुरंग निवृत्तीराव डोंगरे, मु.पो. कर्जत, ता.अंबड जि. जालना	
		बीड	श्री. केशव श्रीरंग रसाळ, मु.पो. दासखेड ता. पाटोदा, जि. बीड	
		छ. संभाजी नगर	श्री. दत्तू सखाराम धोतरे, मु.पो.खिरडी, ता. खुलताबाद, जि. छ. संभाजी नगर	
६	लातूर	धाराशिव	श्री.सुदर्शन शिवाजी जाधव, मु.पो.गंजेवाडी, ता.तुळजापूर, जि.धाराशिव	
		हिंगोली	श्री.अतुल इंद्रकुमार राऊत, मु.पो.साखरा, ता.सोनगांव, जि.हिंगोली	
		लातूर	श्री.शरद बाबुराव पाटील, मु.पो.मावलगांव, ता.अहमदपूर, जि.लातूर	

७	अमरावती	अकोला	श्री.अमोल बळीराम नेमाडे, मु.रायखेड,पो.हिंणणीबु., ता.तेल्हारा, जि.अकोला
		बुलढाणा	श्री.गणेश लक्ष्मण लंबे, मु.माळखेड,पो.लव्हाळा,ता.मेहकर,जि.बुलढाणा
		यवतमाळ	श्री.गणेश माधव चेलमेलवार, मु.पो.सवना , ता.महागाव, जि.यवतमाळ
		अमरावती	श्री.राहुल साहेबराव उभाले, मु.पो.भिलोना, ता.अचलपूर, जि.अमरावती.
		वाशिम	श्री.अजय हिरामणजी ढोक, मु.पो.इंझोरी , ता.मानोरा, जि.वाशिम.
८	नागपूर	नागपूर	श्री.नरेंद्र वसंतराव महल्ले, मु.इसापुर, पो.पिपळा, ता.सावनेर ,जि.नागपूर
		गोंदिया	श्री.प्रविण प्रकाश जैन, जुना बाजार चौक, मु.हेटी, पो.मुंडीपार, ता.गोरेगांव, जि.गोंदिया
		गडचिरोली	श्री.नंदकिशोर अंतराम शेंडे, मु.पो.ता.कोरची, जि.गडचिरोली
		चंद्रपूर	श्री.माधव श्रावण आदे, म.फुलेनगर, मु.पो.ता.सिंदेवाही, जि.चंद्रपूर
		भंडारा	श्री. मोरेश्वर खुशाल सिंगनजुडे, मु. पो. कोलारी, ता. लाखनी, जि. भंडारा

ब) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) २०२०

अ.क्र.	विभाग	शेतक-यांचे नाव व पत्ता
१	ठाणे	श्री. बारकु बालू उघडे, गाव पिंपळोली, ता. अंबरनाथ, जि.ठाणे
२	नाशिक	श्री.रज्जाक अमीर तडवी , मु. धानोरा प्र.अ, ता.चोपडा, जि. जळगाव
३	पुणे	श्री दुंदाजी धोंडु लोहकरे , मु. साकुर्डी, पो. वाशेरे, ता.खेड, जि. पुणे
४	नागपूर	श्री रुपेश जनार्धन सयाम, मु. मुरादपुर, पो. बेला, ता.उमरेड, जि. नागपूर

९. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार - २०२०

अ.क्र.	विभाग	अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व पदनाम
१	ठाणे	श्री.सचिन मारुती तोरवे, कृषि सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी, उल्हासनगर जि.-ठाणे
२	नाशिक	श्री. विनय अरविंद बोरसे, तालुका कृषि अधिकारी, ताकृअ कार्यालय, शिंदखेडा जि.-धुळे
३	पुणे	श्री. सतीश कुंडलिक कचरे, मंडल कृषि अधिकारी, नातेपुते, तालुका कृषि अधिकारी, माळशिरस कार्यालय जि.-सोलापूर
४	कोल्हापूर	श्री.शशिकांत गणपती कांबळे, कृषि पर्यवेक्षक मु.पो.करुंदवाड, ता.शिरोळ, जि. कोल्हापूर
५	छ. संभाजी नगर	श्री. संजीव बाबासाहेब साठे पाटील, कृषि सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, छ. संभाजी नगर
६	अमरावती	श्री.विठ्ठल रामेश्वर धांडे, कृषि सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय मेहकर, जि.बुलढाणा
७	नागपूर	श्री. युगेश प्रभाकर रणदिवे, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी वडसा ता.-वडसा, जि.गडचिरोली
८	मंत्रालय स्तर	श्रीमती निता एकनाथ शिंदे, अवर सचिव, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
९	कृषि आयुक्तालय स्तर	श्री. विनायक विष्णुपंत देशमुख, सहाय्यक संचालक रामेती, कृषि आयुक्तालय, पुणे

पुरस्कार विभागून

विवरणपत्र-२०२१

१. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०२१

अ.क्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता	
१	अमरावती	कॅम्प्युनिटी ऍक्शन फॉर रुरल डेव्हलपमेंट सोसायटी (कार्ड) ता. अजंनसुर्जी, जि. अमरावती	पुरस्कार विभागून
२		श्री.नरेंद्र काशिराव शिंगणे मु.पो. चिचोली, ता.अंजनगाव सुर्जी, जि अमरावती	
३	छ. संभाजी नगर	श्री. बाबासाहेब नानाभाऊ पिसोरे, मु.पो.दौलावडगाव, ता.आष्टी, जि.बीड.	

२. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०२१

अ.क्र.	विभाग	शेतकरीगटाचे नाव व पत्ता/संस्था/	
१	ठाणे	श्री. प्रकाश शांताराम ठाकूर मु.पो.नागाव, ता.उरण, जि.रायगड	
२	नाशिक	श्री.सुरेश एकनाथ कळमकर मु.पो.मोहाडी, ता.दिंडोरी, जि. नाशिक	
३	पुणे	श्री.आबासाहेब तुकाराम बंडगर मु.पो.शिरभावी, ता.सांगोला, जि. सोलापुर	
४	कोल्हापूर	श्री तात्यासाहेब रामचंद्र नागावे मु.खटाव, पो.वसगडे, ता.पलूस, जि. सांगली	पुरस्कार विभागून
५		श्री सचिन साधू सांगळे मु.कुरवली बुद्रुक, पो.राजुरी, ता.फलटण, जि.सातारा	
६	छ. संभाजीनगर	श्री.दिपक पांडुरंग चव्हाण मु.पो. सुलतानपूर, ता.खुलताबाद, जि. छ.संभाजीनगर	
७	लातूर	श्री दिनकर विठ्ठलराव पाटील मु.लातूर रोड, पो. मोहनाळ, ता. चाकूर, जि. लातूर	
८	अमरावती	श्री विनय तुळशीरामजी बोथरा मु.पो.बडनेरा, ता. जि. अमरावती	
९	नागपुर	श्री.भिमराव केशवराव कडू मु.पारडी(देशमुख,) ता.कळमेश्वर, जि.नागपुर	

३. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार २०२१

अ.क्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता
१	ठाणे	श्रीमती रुपाली राजेश बाबरेकर मु.पो.कापशी, ता.डहाणू, जि. पालघर
२	नाशिक	श्रीमती पूनम निवृत्ती डोखळे मु.पो.खेडगाव, ता.दिडोरी, जि. नाशिक
३		श्रीमती सिमा धनंजय पाटील मु.पो.पिंप्री बु.प्रदे, ता.चाळीसगाव, जि.जळगाव
४	पुणे	श्रीमती शुभांगी पांडुरंग दळवी मु.पो.कामशेत, ता.मावळ, जि.पुणे
५	कोल्हापूर	श्रीमती सुलोचना मोहन कदम मु.पो.कुंडलवाडी, ता.वाळवा, जि. सांगली
६		श्रीमती सुमित्रा मोहन पाटील मु.पो. बसरेवाडी,ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
७	छ. संभाजीनगर	श्रीमती विजया गंगाधर घुले मु पो.केळसांगवी, ता. आष्टी, जि. बीड
८	लातूर	श्रीमती लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे मु. उमरा वावळे, पो.जवळा बु., ता.जि.हिंगोली
९	अमरावती	श्रीमती पूजा अजय ढोक मु पो. ईजोरी, ता मानोरा, जि. वाशिम
१०	नागपूर	श्रीमती कुसूम प्रमोद झाडे मु.पो.सिंदी(रेल्वे), ता. सेलू, जि. वर्धा

४. कृषिभूषण (सॅट्रिय शेती) पुरस्कार २०२१

अ.क्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता
१	ठाणे	श्री. संतोष काशिनाथ दिवकर मु.पो.यशवंतखार, ता.रोहा, जि.रायगड
२	नाशिक	श्री.प्रकाश बन्सीलाल पटेल मु.पो.चौपाळे, ता.जि.नंदुरबार
३	पुणे	श्री. जगन्नाथ पंढरीनाथ मगर मु.पो.निमगाव (म),ता.माळशिरस,जि. सोलापूर

४	कोल्हापुर	श्री अरुण चंद्रकांत कचरे मु.पो.वाघेरी, ता. कराड, जि. सातारा
५	छ. संभाजी नगर	श्री गोरखनाथ कचरू गोरे, मु.पो.माळीवडगाव, ता.गंगापूर, जि.छ.संभाजीनगर
६	लातूर	श्री श्याम चंदरराव सोनटक्के मु.पो.लोहारा, ता.उदगीर, जि.लातूर
७	अमरावती	श्री पांडुरंग देविदास शिंदे मु.मंगरूळ,पो.इसरूळ,ता.चिखली जि.बुलढाणा
८	नागपुर	श्री.लक्ष्मण गोमाजी डडमल मु.रानमांगली, पो.विरखंडी,ता.भिवापुर, जि. नागपुर

५. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार २०२१

अ.क्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता
१	ठाणे	श्री.विनायक श्रीकृष्ण महाजन, मु पो.कुडावळे, ता.दापोली, जि.रत्नागिरी
२	नाशिक	श्री. नाना भाऊसिंग पाटील मु पिंप्री खु., पो.भोरस, ता.चाळीसगाव, जि.जळगांव
३	पुणे	श्री. सुदर्शन मोहनदास सुतार मु.पो.कारंबा, ता.उ.सोलापूर, जि. सोलापूर
४	कोल्हापूर	श्री नंदकुमार रघुनाथ साळोखे मु.पो.टोप, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर
५		श्री आयुब आदम मुल्ला मु.पो.लाटवडे, ता. हातकणंगले, जि कोल्हापूर
६	छ.संभाजीनगर	श्री. संजय ज्ञानोबा शिंदे मु.पो.नेकनूर, ता.जि. बीड
७	लातूर	टाटा सामाजिक विज्ञान संस्था मु.पो.ता तुळजापूर, जि. धाराशिव.
८	अमरावती	श्री पुष्पक श्रीरामजी खापरे मु.पो.ता. चांदूरबाजार, जि. अमरावती

६.युवा शेतकरी पुरस्कार २०२१

अ.क्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता
१	ठाणे	श्री अनिल हरिश्चंद्र शिगवण मु.कुंभवे, पो.साकळोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी
२	नाशिक	श्री. मोहन सिताराम वाघ मु.पो.गोरनाळा, ता.जामनेर,जि. जळगांव
३	पुणे	डॉ.किशोर सुभाष शिंदे मु.पो.पाकणी,ता.उ.सोलापुर, जि सोलापुर
४	कोल्हापुर	श्री सौरभ विनयकुमार कोकीळ मु.पो.धामणे, ता.कोरेगाव, जि.सातारा
५	छ. संभाजीनगर	श्री.हरी देविदास ठोंबरे मु.पो.गाढे जळगाव,ता.जि. छ.संभाजीनगर
६	लातूर	श्री रत्नाकर गंगाधर ढगे मु.सायाळ भद्रा,पो.कोरेगाव,ता. लोहा, जि. नांदेड.
७	अमरावती	श्री प्रकाश भिमराव रणीत मु.कोकलवाडी, पो.वरखेड, ता.नांदुरा, जि. बुलढाणा.
८	नागपूर	श्री.अनिल शिवलालजी किरणापुरे मु.पो.लवारी,ता.साकोली, जि.भंडारा

७.उद्यानपंडीत पुरस्कार २०२१

अ.क्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता
१	ठाणे	श्री बबन चिधू हरणे मु.चेरपोली, ता.शहापूर, जि.ठाणे
२	नाशिक	श्री.जयप्रकाश मधुकर महाले मु.पो.ठाणगाव, ता.सुरगाणा, जि. नाशिक
३	पुणे	श्री.बाळासाहेब नामदेव काळे मु.कामोणे,पो.पोथरे,ता.करमाळा, जि. सोलापुर
४	कोल्हापुर	श्री महेन्द्र आनंदराव कदम मु.पो.विटा, ता.खानापूर, जि .सांगली.
५		श्री रामदास भुजंगराव कदम मु.पो. गिरवी,ता.फलटण, जि.सातारा
पुरस्कार विभागून		

६	छ. संभाजीनगर	श्री.मोहन निवृत्ती पवार मु.पो.मादळमोही, ता.गेवराई, जि बीड
७	लातूर	श्री.गोकुळ वसुदेव हिवरे मु.पो.अनाळा, ता.परंडा, जि.धाराशिव
८	नागपूर	श्री.देविदास चिंतामण मदनकर मु.पो.वाकोडी, ता.सावनेर, जि.नागपूर

८. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०२१

आ) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)

अ.क्र.	विभाग	जिल्हा	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता
१	ठाणे	ठाणे	श्री गुरुनाथ दत्तात्रेय सांबरे मु.पोई, पो.वाहोली,ता. कल्याण, जि. ठाणे
२		सिंधुदुर्ग	श्री देवेंद्र तुकाराम नारकर मु.विठ्ठलादेवी नारकरवाडी, पो.फणसगाव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
३		पालघर	श्री.रुपेश रमेश पाटील मु.गिरनोली, पो.मासवन, ता.जि पालघर
४		रायगड	श्री.सज्जन गोवर्धन पवार मु.कानपोली,पो.पडघे,ता.पनवेल,रायगड
५		रत्नागिरी	श्री हेमंत यज्ञेश्वर फाटक मु.चिचंखरी, ता.जि रत्नागिरी
६	नाशिक	नाशिक	श्री.सुनिल त्र्यंबक भिसे मु.मोह, पो.चिंचोली, ता.सिन्नर, जि नाशिक
७		धुळे	श्री. दिनेश नारायण माळी मु.पो.बेटावद,ता.शिंदखेडा,जि. धुळे
८		नंदुरबार	श्री. राजेंद्र दगा माळी माळीवाडा,धानोरा रोड,ता.जि. नंदुरबार
९		जळगांव	श्री.निळकंठ दगडू पाटील, मु.पो.राजवड, ता.पारोळा, जि.जळगांव
१०	पुणे	अहमदनगर	डॉ.शशिकांत भरत शिंदे मु.पो.भोसे, ता.पाथर्डी, जि. अहमदनगर
११		पुणे	श्री.नितीन अर्जुन थोरात मु.पो.शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे

१२		सोलापूर	श्री.सोमनाथ भास्कर हुलगे मु.पो.बेंबळे, ता.माढा, जि. सोलापूर
१३	कोल्हापूर	सातारा	श्री अधिक मारुती माने मु. पो. माणेगाव,ता. पाटण, जि.सातारा
१४		सांगली	श्री जयकर राजाराम माने मु.पो. सावंतपूर, ता.पलूस, जि. सांगली
१५		कोल्हापूर	श्री कलगोंडा मलगोंडा टेळे मु.पो.सूळकुड, ता.कागल, जि.कोल्हापूर
१६	छ .संभाजीनगर	छ संभाजीनगर	श्री दादासाहेब दौलतराव शिंदे मु. सिंदोन, पो.आडगाव बुद्रुक, ता. जि. छ.संभाजीनगर
१७		जालना	श्री उदयसिंग सुकलाल चुंगडे मु.ठालेवाडी, पो. आढाना, ता. भोकरदन जि.जालना
१८		बीड	श्री रवींद्र भानुदास देवरवाडे मु.पो.देवळा, ता अंबाजोगाई, जि बीड.
१९	लातूर	लातूर	श्री धनंजय गोरखनाथ येलगट्टे मु.लिंगधाळ, पो.तेलगाव, ता.अहमदपूर, जि.लातूर
२०		धाराशिव	श्री.धनाजी वामन शिंदे मु.पो.लोणी, ता.परांडा, जि. धाराशिव
२१		परभणी	श्री जनार्दन बालासाहेब आवरगंड मु.पो.माखणी, ता.पूर्णा, जि.परभणी
२२		नांदेड	श्री. बसवंत शंकरराव कासराळीकर, मु.पो. कासराळी, ता. बिलोली, जि. नांदेड
२३		हिंगोली	श्री. रामेश्वर किसनराव मांडगे, मु.पो.बेलवाडी, ता. जि. हिंगोली
२४	अमरावती	अमरावती	श्री नामदेव आनंदराव वैद्य मु.पो. निंभोरा बोडखा, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती
२५		अकोला	श्री दिलीप गुलाबराव ठाकरे मु.पो.मालवाडा, ता.बाळापुर, जि.अकोला
२६		बुलढाणा	श्री शिवाजी तेजराव भाकरे मु.कंडारी,पो.खैरा,ता.नांदुरा, जि.बुलढाणा
२७		वाशिम	श्री रवींद्र जयाजी गायकवाड मु.पो.गायवळ, ता.कारंजा लाड, जि.वाशिम

२८		यवतमाळ	श्री महेश्वर प्रभाकर बिचेवार मु.पो. विडूळ, ता.उमरखेड, जि. यवतमाळ
२९	नागपूर	भंडारा	श्री.स्वप्नील शंकरराव नंदनवार मु.पो.पालांदूर/चौ., ता.लाखणी, जि भंडारा
३०		गोंदिया	श्री.रतनलाल गोधनलाल बघेले मु.रामाटोला, पो.पाथरी, ता.गोरेगाव, जि गोंदिया
३१		चंद्रपुर	श्री.परशुराम लक्ष्मण लेडांगे मु.वेजगाव, पो.तोहोगाव, ता.गोंडपिंपरी, जि.चंद्रपूर
३२		वर्धा	श्री. दिपक ज्ञानेश्वर बरडे मु.पो. बाबापूर,ता. समुद्रपूर,जि. वर्धा
३३		गडचिरोली	श्री. श्रीराम गोपाळराव अनमदवार मु.पो. तुकुमवार्ड देसाईगंज, ता. वडसा, जि. गडचिरोली

ब) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) २०२१

अ.क्र	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता	
१	ठाणे	श्री. धाया हिरु भला मु. शेडाशी, पो.रानसई, ता.पेण, जि.रायगड	पुरस्कार विभागून
२		श्री.काशिनाथ यशु गावित मु. नंदनमाळ, ता.जव्हार, जि.पालघर	
३	नाशिक	श्री. गेम्पू नूरा गावीत, मु. करंजी, पो.पाटी बेडकी, ता.नवापुर, जि. नंदुरबार	
४	पुणे	श्री.शांताराम कोंडीबा बारामते मु.पो.धामणगाव, ता.अकोले, जि अहमदनगर	
५	लातूर	श्री.सुबोध नामदेव व्यवहारे मु.पो.कानकवाडी, ता.किनवट, जि.नांदेड	
६	अमरावती	श्री. गोपाल गणपतराव धुर्वे मु.भेमडी मोठी, पो.भेमडी लहान, ता. वरुड, जि. अमरावती	
७	नागपूर	श्री नामदेव हरकुजी दडमल मु.लावारी, पो. आंबोली, ता.चिमूर, जि.चंद्रपूर.	

९. अ) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार -२०२१ (कृषि आयुक्तालय स्तर)

अ.क्र.	विभाग	अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व पदनाम
१	ठाणे	श्री.भगवान यशवंत पथारे मंडळ कृषि अधिकारी, कल्याण ता. कल्याण, जि. ठाणे
२	नाशिक	श्री. हितेंद्र पंढरीनाथ पगार कृषि पर्यवेक्षक, तालुका फळ रोपवाटीका ता. येवला, जि. नाशिक
३	पुणे	श्री.निलेश रत्नाकर बिबवे कृषि सहाय्यक, बेलपिंपळगाव, ता. नेवासा, जि.अहमदनगर
४	कोल्हापुर	श्री.जयवंत श्रीपती वागवेकर कृषि पर्यवेक्षक, विभागीय कृषि सहसंचालक कोल्हापूर
५	छ. संभाजीनगर	डॉ.तुकाराम संतराम मोटे तत्कालिन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, छ.संभाजीनगर
६	लातूर	श्री मिथुन सुभाष वाणी कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय भूम, जि.धाराशिव
७	अमरावती	श्री. दिलीप अर्जुन कंकाळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय मानोरा, जि. वाशिम (सेवानिवृत्त)
८		श्रीमती छाया उद्धवराव देशमुख कृषि सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय अमरावती, ता जि. अमरावती
९	नागपूर	श्री.रेशीम मोहनलाल रामटेके कृषि पर्यवेक्षक, ता.पवनी, जि.भंडारा

ब) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार सन २०२१ (मंत्रालयस्तर)

अ.क्र	अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व पदनाम
१.	श्री.उ.ना.चांदिवडे, अवर सचिव, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई

विवरणपत्र-२०२२

१. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार सन २०२२

अ.क्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता
१	ठाणे	श्री.अनिल नारायण पाटील मु. सांगे, पो.गो-हे, ता.वाडा, जि.पालघर

२. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार सन २०२२

अ.क्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता	
१	नाशिक	श्री. रविंद्र माधवराव महाजन मु.पो.जामनेर, ता.जामनेर, जि.जळगाव	पुरस्कार विभागून
२		श्री. सम्रत यशवंत राऊत मु.खोरीपाडा, पो. हस्तेदुमाला,ता. दिंडोरी, जि. नाशिक	
३	पुणे	श्री.शशीकांत शंकर पुदे मु.पो.शेजबाभुळगाव, ता.मोहोळ, जि.सोलापुर	पुरस्कार विभागून
४		श्री. अतुल प्रभाकर बागल मु.पो.गादेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर	
५	कोल्हापूर	श्री अमोल आनंदराव लकेसर मु.पो.दुधारी, ता.वाळवा, जि.सांगली	
६	छ.संभाजीनगर	श्री.बालचंद कपुरचंद घुनावत मु.पो. लाखेगाव, ता.पैठण, जि. छ.संभाजीनगर	
७	लातूर	श्री. ओकारनाथ आनंदराव शिंदे मु.पो.सनपुरी/नांदखेडा, ता.जि. परभणी	
८	अमरावती	श्री.दिलीप उर्फ रामदास नारायण फुके मु.चांभई, पो.पार्डीताड, ता.मंगरुळपीर, जि.वाशिम	
९	नागपूर	श्री. प्रकाश गोपीचंद मस्के मु.डव्वा, पो.धारगाव, ता.जि.भंडारा	

३. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार सन २०२२

अक्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता	
१	ठाणे	श्रीमती प्राची विजय शेषुंडे मु. कुडली, पो. जामगाव, ता.रोहा, जि रायगड	
२	नाशिक	श्रीमती. लक्ष्मी मधुकर मोरे मु.पो. चौंधाणे,ता. सटाणा,जि. नाशिक	
३	पुणे	श्रीमती प्रियांका महेश शेळके- जुन्नरकर मु.धनगरवाडी, पो.नारायणगाव,ता.जुन्नर,जि पुणे	पुरस्कार विभागून
४		श्रीमती स्वाती अरविंद शिंगांडे मु.पो.सोनकसवाडी,पो. पणदरे, ता.बारामती, जि.पुणे	
५	कोल्हापूर	श्रीमती रुपाली सत्यवान जाधव मु. पो. कर्णवडी, ता.खंडाळा, जि. सातारा	
६	छ. संभाजीनगर	श्रीमती सुचिता दत्तात्रय शिनगारे मु पो.खेडगाव, ता.अंबड, जि. जालना	
७	लातूर	श्रीमती राजश्री मधुसूदन शिंदे मु.कौडगाव, पो.अंबेजवळगे, ता.जि धाराशिव	
८	अमरावती	श्रीमती ममता प्रमोद ठाकुर मु.पो.कारला, ता.चांदुर रेल्वे, जि.अमरावती	
९	नागपुर	श्रीमती विमलादेवी वाघुजी गेडाम मु.पो.राजुरा, ता.राजुरा, जि.चंद्रपुर	

४. कृषिभूषण (सॅट्रिय शेती) पुरस्कार सन २०२२

अ.क्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता	
१	ठाणे	श्री.अनंत दत्तात्रेय भोईर मु.टेमघर, पो.चणेरा, ता.रोहा, जि.रायगड	
२	नाशिक	श्री. संदिप शंकर जाधव मु.पो.जोपुळ, ता.चांदवड, जि.नाशिक	
३	पुणे	श्री. प्रल्हाद गुलाबराव वरे मु.पो.मळद, ता.बारामती, जि.पुणे	पुरस्कार विभागून
४		श्री. वासुदेव भास्कर गायकवाड मु.पो.चळे, ता.पंढरपुर, जि. सोलापुर	

५	कोल्हापुर	श्री. उध्दवराव ज्ञानेश्वर बाबर मु.पो.देवापूर, ता.माण, जि.सातारा
६	लातूर	श्री. ओमकार माणिकराव मसकल्ले मु.महादेववाडी, पो.दवणहिप्परगा, ता.देवणी, जि लातूर
७	अमरावती	श्री.भागवत श्रीराम ढोबळे मु.बाभूळगाव, पो.पार्डी आसरा, ता.जि. वाशिम

५. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार सन २०२२

अक्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता
१	ठाणे	कृषि विज्ञान केंद्र कोसबाड हिल, ता.डहाणु जि पालघर
२	नाशिक	श्री. भूषण परशुराम निकम पंचवटी नाशिक, ता. जि. नाशिक
३	पुणे	श्री. शिवाजी सिताराम घाडगे मु.पो.शिवाजीनगर, ता.राहुरी, जि. अहमदनगर
४	कोल्हापूर	श्री.संदीप राजाराम डाकवे मु.डाकेवाडी, पो.काळागाव, ता.पाटण, जि.सातारा
५		श्री. शरद ज्ञानदेव देवेकर मु.बसरेवाडी, पो.मिणचे खु., ता.भुदरगड, जि.कोल्हापुर
६	छ. संभाजीनगर	श्री. अमोल भास्कर मुळे मु विठ्ठल विश्व अपार्टमेंट, चक्रधरनगर, पांगरी रोड, ता.जि बीड
७	लातूर	श्री. श्रीनिवास सुभाष खंदारे, मु.पो. हिरडगाव,पो. नहाद,ता. वसमत, जि. हिंगोली
८	अमरावती.	श्री.प्रविणदास रामदास बेलखेडे मु. वाघोली, पो.काटपूर, ता.मोर्शी, जि. अमरावती
९	नागपुर	श्री सुनिल मोतीरामजी चरपे मु पो मेंढला, ता.नरखेड, जि. नागपुर

६. युवा शेतकरी पुरस्कार सन २०२२

अक्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता
१	ठाणे	श्री.मिथिलेश हरिश्चंद्र देसाई मु.पो.लांजा, ता.लांजा, जि.रत्नागिरी
२	नाशिक	श्री. ओल्या इरमा पाडवी मु. जुनवाणी, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार
३	पुणे	श्री महेश पांडुरंग आसबे मु.पो.अकोला, ता.सांगोला, जि. सोलापूर
४	कोल्हापुर	श्री निलेश हणमंत पवार मु. पो. असवली, ता.खंडाळा, जि. सातारा
५		श्री.धैर्यशील रणधीर पाटील मु.पो.साखराळे(अशोकनगर), ता.वाळवा, जि.सांगली
६	छ. संभाजीनगर	श्री.यज्ञेश वसंतराव कातबने मु.धनगांव, पो.ढोरकीन, ता.पैठण, जि.छ.संभाजीनगर
७	लातूर	श्री ब्रम्हदेव महादेव फंड मु.पो.जळकोटवाडी, ता.तुळजापुर, जि.धाराशिव
८	अमरावती	श्री ज्ञानेश्वर शेषराव ढोरे मु.महागाव पो. दगडपारवा,ता.बार्शीटाकळी, जि.अकोला
९	नागपुर	श्री.अभय वसंता भुते मु.जेवनाळा,पो.गुरढा, ता.लाखनी, जि.भंडारा

७. उद्यानपंडीत पुरस्कार सन २०२२

अ.क्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता
१	ठाणे	श्री.अजय रविद्रनाथ तेंडुलकर मु.पो.डोर्ले, ता.जि. रत्नागिरी
२	नाशिक	श्री. धिरसिंग फुसा पाडवी मु.वालंबा का.,पो.डाब,ता.अक्कलकुवा,नंदुरबार
३	पुणे	श्री.नाना यशवंत माळी मु.पो.गौडवाडी, ता.सांगोला, जि. सोलापूर
४		श्री.बाळासाहेब कोंडीबा कारखिले मु.पो.राळेगण थेरपाळ, ता.पारनेर, जि.अहमदनगर

५	कोल्हापुर	श्री जालिंदर जगन्नाथ दडस मु.पो.टाकेवाडी, ता.माण, जि. सातारा
६	छ. संभाजीनगर	श्री.बाबासाहेब नारायण पडूळ मु.पो.लाडसावंगी, ता.जि.छ.संभाजीनगर
७	लातूर	श्री.विक्रम उत्तम काकडे मु.पो.उपळा(मा), ता.जि धाराशिव
८	अमरावती	श्री शशीभुषण भाऊरावजी उमेकर मु.पो. टेंभुरखेडा, ता.वरुड, जि अमरावती
९	नागपुर	श्री.रतनलाल दादाजी बोरकर मु.सुलतानपूर, ता.हिंणघाट, जि. वर्धा

८. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) सन २०२२

अ) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)

अ.क्र.	विभाग	जिल्हा	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता
१	ठाणे	ठाणे.	श्री अनंतराव सुभाष दळवी मु.निवळी, पो.आनगाव, ता.भिवंडी, जि ठाणे.
२		सिंधुदुर्ग	श्री सदानंद रामा गवस मु.धाकोरे(बागायतवाडी), ता.सांवतवाडी, जि.सिंधुदुर्ग
३		पालघर	श्री.निलेश गंगाराम पाटील मु.पो.बाडापोखरण, ता.डहाणू, जि पालघर
४		रायगड	श्री.प्रफुल्ल काळूराम खारपाटील मु.पो.चिरनेर, ता.उरण, जि रायगड
५		रत्नागिरी	श्री संतोष शांताराम वाघे मु.पो.निर्हाळ, ता.चिपळूण, जि रत्नागिरी
६	नाशिक	नाशिक	श्री. दामोधर दत्तात्रय सानप मु. ढकांबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक
७		धुळे	श्री. यशवंत निंबा महाजन मु.पो. बेटावद ता. शिंदखेडा जि. धुळे
८		नंदुरबार	श्री. हरेश पूनमचंद चौधरी मु. भादवड, ता. नवापुर, जि. नंदुरबार
९		जळगाव	श्री.ज्ञानेश्वर जोगीलाल पाटील मु.पो.कुसुंबा, ता.चोपडा, जि.जळगांव

१०	पुणे	अहमदनगर	श्री.बाळासाहेब सुधाकर गमे मु.पो.केलवड बु.ता.राहाता जि.अहमदनगर	पुरस्कार विभागून
११		सोलापुर	श्री.विजयसिंह रामचंद्र चव्हाण मु.पो.खुनेश्वर ता.मोहोळ, जि.सोलापुर	
१२		पुणे	श्री. मुरलीधर पंढरीनाथ झेंडे मु.पो. दिवे, ता.पुरंदर, जि. पुणे	
१३			श्री.विजय एकनाथ कुंजीर मु.पो.थेऊर, ता.हवेली, जि.पुणे	
१४	कोल्हापुर	सातारा	श्री.प्रशांत भिकु शिंगटे मु.पो.खडकी ता.वाई जि.सातारा	
१५		सांगली	श्री बसवराज शिवपुत्र (शिवाण्णा) कुंभार मु.पो.संख ता.जत, जि.सांगली	
१६		कोल्हापुर	श्री अजित बाबुराव सौदे मु.पो.हायस्कूल रोड, वसगडे, ता.करवीर जि.कोल्हापुर	
१७	छ. संभाजीनगर	छ. संभाजीनगर	श्री अनिल तुळशीराम शेळके मु.पो.कुंभेफळ, ता.जि.छ.संभाजीनगर	
१८		जालना	श्री रामदास शेषराव बारगाजे मु.पो.भराडखेडा, ता.बदनापुर, जि.जालना	
१९		बीड	श्री मुक्ताराम शिवाजी सोनवणे मु.पो.साईमंदीर पिंपळगाव गाडे, ता.परळी, जि.बीड	
२०	लातूर	धाराशिव	श्री पंकज प्रकाश कावळे मु.पो.बावी ता.वाशी जि.धाराशिव	
२१		परभणी	श्री खंडेराव किसनराव आघाव मु.बेलखेडा पो.पाचलेगाव ता.जितुर जि.परभणी	
२२		हिंगोली	श्री. बालाजी विश्वनाथ यशवंते मु.पो. लिंगी, ता. वसमत, जि. हिंगोली	
२३		लातूर	श्री.दयाराम जगन्नाथ सुडे मु.पो. हरंगूळ, ता.जि. लातूर	
२४		नांदेड	श्री.शिवराज फुलाजी मुदखेडे मु.पो.आंबेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड	
२५		अमरावती	वाशिम	श्री.युवराज पुंडलिकराव अव्हाळे मु.जांब ता.मंगरुळपीर जि.वाशिम

२६		अकोला	श्री राजेश विठ्ठल चोपडे रा.माटोडापो.धनज खुर्द,ता.मुर्तीजापुर जि. अकोला
२७		यवतमाळ	श्री विठ्ठल मारोती मालेकर मु पो. दहेगाव (घो), ता.वणी, जि. यवतमाळ
२८		अमरावती	श्री आनंद गजाननराव बारबुध्दे महादेव कॉलनी मोर्शी ता.मोर्शी जि अमरावती
२९		बुलढाणा	श्री देविदास एकनाथ जाधव मु भूसर बु., पो.दाभाडी, ता.मातोळा, जि बुलढाणा
३०	नागपुर	गोंदिया	श्री विठ्ठल दादुजी पटले मु.सोनेगाव, पो.सेजगाव, ता.तिरोडा जि गोंदिया
३१		नागपुर	श्री चंद्रभान श्रीराम सावरकर मु पो भुगाव, ता. कामठी, जि नागपुर
३२		वर्धा	श्री. रविंद्र वसंतराव वैद्य मु.पो. नंदोरी, ता.समुद्रपूर, जि.वर्धा

ब) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) २०२२

अ.क्र.	विभाग	शेतकरी/संस्था/गटाचे नाव व पत्ता
१	ठाणे	श्री.दिपक बळवंत भोये मु.पो.उबंरखेडा, ता.जव्हार, जि पालघर
२	नाशिक	श्री. रामदास खंडू देशमुख मु. म्हैसखडक, ता.सुरगाणा, जि.नाशिक
३	पुणे	श्रीमती सखुबाई गोंविद लोहकरे मु.पो. गोहे खु. , ता.आंबेगाव, जि पुणे
४	लातूर	श्रीमती अंजनाबाई दिगंबर आंकुरवाड मु.पो.कोल्हारी, ता.किनवट, जि.नांदेड
५	अमरावती	श्रीमती शांता गंगाराम धांडे मु.मडकी,पो.मोथा,ता.चिखलदरा,जि अमरावती
६	नागपुर	श्री.देवराव कोडुंजी शेडमाके मु.डोंगरगाव,पो.चंकदरु, ता.गोंडपिपरी, जि चंद्रपुर

९. अ) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार सन २०२२ (कृषि आयुक्तालय स्तर)

अ.क्र.	विभाग	अधिकारी/कर्मचारी नाव व पत्ता
१	ठाणे	श्री.विवेक काशिनाथ दोंदे कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय भिवडी, जि. ठाणे
२	नाशिक	श्री. अनिल बन्शी भोर मंडळ कृषि अधिकारी सुरगाणा, जि. नाशिक
३	पुणे	श्री.राजु भाऊसाहेब सुपेकर तालुका कृषी अधिकारी, जामखेड, जि.अहमदनगर
४	कोल्हापुर	श्री.सचिन सोमा जाधव कृषी सहाय्यक, सासकल, ता.फलटण, जि.सातारा
५	छ.संभाजीनगर	श्री.अर्जुन जनार्धन चव्हाण कृषी पर्यवेक्षक, राजुरी, ता.जि बीड
६	लातूर	श्री.वैभव प्रभाकर लेणेकर, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, धाराशिव ता.जि. धाराशिव
७	अमरावती	श्री.विलास लालसिंग चव्हाण कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी मुर्तिजापुर, जि अकोला

ब) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार सन २०२२ (मंत्रालयस्तर)

अ.क्र	अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व पदनाम
१.	श्री. अभिजीत कुं. चव्हाण, सहाय्यक कक्ष अधिकारी, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई

(संतोष कराड)
शासनाचे उप सचिव
